#### Parshva Enterprises Ltd.

C.I.N=L51909MH2017PLC297910



Date: 26.04.2024

Scrip Code:542694

The Listing Department Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Sub: Submission under Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of newspaper cutting of Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) of Friday, 26<sup>th</sup> April, 2024 wherein following matter is being published:

Extract of Audited Standalone and Consolidated Financial results for the Quarter and Year ended March 31, 2024.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully

For Parshva Enterprises Limited

**Bhavin Lakhani** 

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above.







#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client MR. Margaret Elvis Swamy, has quested to the Managing Committee o 'Nandanvan" CHS Ltd., at Sanyukta Naga Achole Cross Road, Nallasopara(E), Dist Palghar, for the transfer of shared and nterest of her deceased Husband Late Mr Elvis Swamy, into her name, in respect Fla No. B/203, in the Society Bldg., who died or 01/11/2018 without making any nomination n the Society. Hence the society has nstructed her to publish a public notice is this regard and thereof I, on behalf on m client invites claims or objections from any other legal heir or heirs having any right, title interest and/or claim of any nature vhatsoever in any capacity should contact a pelow address along with documentary proc n support of their claim, within 14 days from the date of publication hereof, failing which t shall be presumed that, nobody has go any claims or rights over the said flat and the society Committee shall be free to proceed ransfer shares & interest of the said Flat into the name of my client, being Wife & legal hei of the deceased, but any claims, after expiry of paper notice, would not be entertained an shall be waived and abandoned.

#### NOTICE

MRS.KAILASHBEN BABUBHAI CHAUHAN, Member of the Mehta Industrial Premises Co op. Soc. Ltd., having address at Libert Garden Road No.3, Malad (West), Mumbai 400 064; and holding **Gala No. 56** in the building of the society, died on 26-01-2024 without making any nomination.
The society hereby invites claims of

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 (Fourteen) days from the publication of this notice, wit copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in suc manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be deal with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available fo inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 6 P.M. to 9 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period at the society office.

For and on behalf of Mehta Industrial Premises Co-op. Soc. Ltd. Date: 26-04-2024 Hon. Secretary

#### **PUBLIC NOTICE**

This is to notice you that my Clients (1) MR. RUSHABH VIJAN Clients (1) MR. RUSHABH VIJAY OZA and (2) MISS. HIRAL VIJAY OZA wish to Sale the below mentioned premises to any third person or persons and as per Agreement for Transfer dated 24.04.1990 their Mother SMT. POONAM VIJAY OZA purchased below mentioned Elst from MB K. H. below mentioned Flat from MR, K, H below mentioned Flat from MiK. K. H. SESHAN and said Agreement has been lost/ misplaced from my clients and same has been not traceable inspite of their diligent search and their mother SMT. POONAM VIJAY. OZA who was Member of Shr Nilayam Co-operative Housing Society Ltd., and owner below mentioned flat premises, who expired on 25.05.2018 and her Husband SHRI. VIJAY SHAMJIBHAI OZA also expired on 11.10.1987 and my clients are the only legal heirs and clients are the only legal heirs and representatives of the deceased estate and now they are member of the abovesaid Society.

So any person/s, bank, society or company or legal heirs of deceased having claims, rights, objections if any in respect of the below mentioned premises submit it at my below address or address of Shi Nilayam Co-operative Housing Society Ltd., within 15 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/abandoned/ given up or surrendered nd are not binding on my client

**Description of the Property** 

Flat No.8, 1st Floor, admeasuring area about 390 sq. ft. Carpet, Shr Nilayam Co-operative Housing Society Ltd., Plot No.231, Sion Road No.32, GTB Nagar Station, Sion (E) Mumbai- 400022, bearing C. S. No. 531/6 of Sion Division. Dated: 26.04.2024

Adv. Ravindra K. Babar Adv. Ravindra K. Babar Add: 13 & 26, Gohartaj Building 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai- 400 014 Cell: 9821161302.

#### PUBLIC NOTICE

on behalf of my client Miss. Nehal Lakhani (Intending Purchaser) is nvestigating the title of property be Flat No. 406, adm. 225 sq. ft. carpet area, on 4th floor, in the A Wing, of the Society known as "Yamunabai Pada S.R.A Cooperative Housing Society Limited" ituated at Bachhani Nagar Road, Malad(East), Mumbai -400 097 bearing CTS No. 379, 379/1 to 53 & CTS No. 382 382/1 to 100 of Village Malad.

Smt. Pushpaben P. Shah was expired or

10/08/2023 leaving behind her three daughters namely Smt. Chandralekha Suresh Shah, Smt. Surekha Vasantbhai Shah & Smt. Kailash Kantilal Lad as her only legal heirs and representatives. Thereafter said Society has transferred Share Certificate No. 39 bearing distinctive nos. from 191 to 195(both Inclusive) in favour of Smt. Chandralekha Suresh Shah, Smt. Surekha Vasantbhai Shah & Smt. Kailash Kantilal Lad dated 03/10/2023., thereafter the said Smt. Chandralekha Suresh Shah, Smt. Surekha Vasantbhai Shah & Smt. Kailash Kantila Lad are the owners of the said Flat No.

In the view of above all persons having any claim, right, interest or objection of whatsoever nature in respect of the above mentioned Flat No. 406 by way o inheritance, share, sale, license, gift mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership, transfer access, easement, encumbrances howsoever or otherwise are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the addres given below with supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, failing which, it will be assumed that there are no claim or objections in respect of the said Flat No. 406 and my clients will proceed to purchase the said Flat No. 406 from Smt Chandralekha Suresh Shah, Smt. Surekha Vasantbhai Shah & Smt. Kailash Kantilal Lad and complete the transaction without any reference to such claim/s, if any and same shall be considered as waived and abandoned.

Sd/ Komal N. Jain. Advocate (High Court) Office No. 402, 4th floor Vaishali Shopping Centre, Beside Natrai Market, S. V. Road Malad (West) Mumbai-400 064

#### PUBLIC NOTICE

SIEMENS LIMITED Regd office: Birla Aurora, Level 21, Plot No 1080 Dr. Annie Besant Road, Mumbai, Maharashtra - 400030

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of th company has/have been lost /mislaid and holder of the said securities / applicant has/hav applied to the company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares has been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company wil proceed to issue duplicate certificate without further intimation

NAME OF HOLDER: 1) RAVINDRANATH GANESH ADHIKARI
2) RAJANI RAVINDRANATH ADHIKARI

- 1						
	Foilo No	No of shares/deb.	Distinctive (s)			
	SIR0002871	155	NA	168809931 - 168810085		
	SIR0006459	310	NA	168820656 - 168820965		
	Place: Mumb Date: 26-04-2		1) Mr. AMEY R	NAME OF CLAIMANT – AVINDRANATH ADHIKARI		

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client MR. GULSHAN SHAH is intending to purchase from MR. SUSHIL BUDHIA & MRS. NEELU SUSHIL BUDHIA, their flat bearing No. 306 (Old tenement No. C-13) admeasuring 355 Sq. Ft. Carpet area on the 3rd Floor of the "B" wing of the building of the society known as Dindoshi Onkar Co-op. Housing Society Ltd., situated at CTS No. 107 (part) & 110(part) of village Dindoshi, Taluka Borivali in the registration district of Mumbai Suburban, Shivdham Complex, General A. K. Vaidya Marg, Dindoshi, Malad (East), Mumbai - 400 097.

The Said Flat No. 306 was allotted after redevelopment of the building of the society in lieu of old tenement No. C-13. The sellers MR. SUSHIL BUDHIA & MRS. NEELU SUSHIL BUDHIA have informed my clients that the following original documents in the chain of documents in respec of the said flat No. 306 are not in their possession and are lost / misplaced. 1) Original Allotment Letter issued by MHADA to Mr. Arjun Ganpat Gaikar in respect of old tenement No. C-13.

2) Original Letter of Possession issued by MHADA to Mr. Arjun Ganpa Gaikar in respect of old tenement No. C-13.

3) Original Agreement between Mr. Arjun Ganpat Gaikar and Mr. Pravin Laxman Kadam unreg. Agreement For Sale dated 1995 (old Tenement C-13).

4) Original transfer letter issued by MHADA permitting transfer of the old Tenement No.C-13 from Mr. Arjun Ganpat Gaikar to Mr. Pravin Laxman Kadam.

5) Original transfer letter issued by MHADA permitting transfer of the old Tenement No. C-13 from Mr. Pravin Laxman Kadam to Mrs Radhika S. Wahi.

All person/s having any claim/interest for the said Flat No. 306 (old tenement No. C-13) or any part thereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

Vitesh R. Bhoi

Shop No. 10, Suraj Bali Niwas, Station Road, Opp. Registration Office Goregaon (West), Mumbai – 400 104. Place: Mumbai Date: 26th April, 2024.



#### **LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**

CIN: L65100MH1987PLC044094

Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064: Phone No.: 022-6894-8500/08/09. Fax: 022-2889-2527: Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR

	ENDED N	IARCH 31,	2024				
				(F	ls. in Lakh,	except EPS	
Sr.		Q	uarter Ende	d	Year Ended		
No.	Particulars	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	d) (Audited)	
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
1	Total income	47.57	36.66	43.22	165.43	193.45	
2	Net Profit / (Loss) for the period						

No.	Particulars	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
1	Total income	47.57	36.66	43.22	165.43	193.4
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	20.18	18.67	15.20	88.83	90.2
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	20.18	18.67	15.20	88.83	90.2
4	Net Profit/ (Loss) for the period (after Tax and Exceptional and/or Extraordinary items)	9.08	14.00	10.57	60.59	66.8
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.08	14.00	10.57	60.59	66.8
6	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.2
7	Reserves (excluding revaluation reserve as per Audited Balance Sheet of the previous accounting year)				606.83	545.9
8	Earnings Per Share (EPS) (Face value of Re. 1/- each) Basic & Diluted	0.01*	0.01*	0.01*	0.06	0.0

The above Audited financial results are reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it

The above Audited infancial results are reviewed by the Audit Committee and approved by the board of Directors at its meeting held on April 25, 2024.

The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Company's website <a href="https://www.uhanukamediainfra.com">www.uhanukamediainfra.com</a> and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at

www.luharukamediantra.com and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com.
The Company is operating in a single segment.
The figures have been re-grouped re-arranged re-classified/ re-worked wherever necessary to make them comparable.
Company has voluntarily provided Gratuity payable for the F. Y. 2023-2024 amounting to Rs. 1.98 Lakhs. The Company has thus, changed the Policy of accounting and the said liability is accounted on accrual basis.
The Principal Special Court in the Cadre of District Judge for Trial and Disposal of Commercial Disputes at Hyderabad has ordered ICICI Bank to pay the Company as usum of Rs.72.00 Lakhs as Interest towards dealth and delay in payment

alongwith interest @ 6% on the above said amount till the realisation of the amount alongwith costs of the Suit amounting to Rs.4.33 Lakhs The same shall be accounted on receipt of the same For and on behalf of the Board of Dir

notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the company.

Loan Account No. & Name and Address of the Borrower/s

Loan Account No. X0HEROB00002431715 :- Suraj Dhamanse (Applicant),

DEMAND NOTICE UNDER SECTION 13[2] OF THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

You, the under mentioned Borrower / Mortgagor is hereby informed that the company has initiated proceedings against you under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and that the Notice under 13 (2) of the Act sent to you by Registered Post Ack. Due for Borrower/s has been returned undelivered. Hence, you are hereby called upon

to take notice and pay the outstanding loan amount mentioned against the said account with interest accruing there from within 60 days

from the date of this publication, failing which the company will proceed against you by exercising its right under Sub-Sec (4) of Section

13 of the Act by enforcing the below mentioned security to realize its dues with interests and costs. It is needles to mention that this

Place: Mumbai

🦇 Chola

Date: 26-04-2024

Place: Mumbai

PARSHVA

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED

Corporate Office: "CHOLA CREST", C54 & 55, Super B-4, Thiru.Vi.Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032

Raghuveer, 4th floor, SVP Road, Chamunda Circle, Borivali West, Mumbai-400092.

Loan

Amount(s)

#### IN THE BOMBAY CITY CIVIL COURT, AT MUMBAI MENTAL HEALTH PETITION NO. 196 OF 2023

IN THE MATER OF : MENTAL HEALTH CARE ACT, 2017 AND

MISS. DIVYA DALPAT MAKWANA D/O. MR. DALPAT MAKWANA

AND SELECTING OF GUARDIAN OF HER PERSON AND MANAGER OF HER ESTATE

AND IN THE MATTER OF APPOINTMENT OF GUARDIAN OF FAMILY PENSION TO MISS. DIVYA DALPAT MAKWANA, MENTALLY DISABLE DAUGHTER OF LATE SHRI DALPAT MAKWANA, ASSISTANT SUPERINTENDENT/DOCKS MUMBAI PORT TRUST, RETD. ON. 18/03/2002.

Mr. Saurabh Dalpat Makwana S/o. Late Mr. Dalpat Makwana, Age: 34 years, Indian inhabitant, Having address at: A-301, Shree Vinayak CHS Ltd., S.P. Road, Near Narendra Complex, Valshali Nagar, Dahisar (E), Dahisar, Mumbai 400068.

... PETITIONEE
Notice is hereby given that the Petitioner above named has filed the above mentioned Petition for being appointed as the guardian of person Miss. Divya Dalpat Makwana, who is Mentally Disable, and claiming the amount laying of person of her father namely, Late Shri. Dalpat Makwana. Any party having any objection thereto should inform to undersigned in writing before the Hon'ble Judge Shri. A.P. Kanade in court room no. 2, on or before 30th April 2024, with reason justifying the same after which such objections, if any be deemed to

Given under my hand & seal of this Court.

Dated this 26th day of April, 2024.

Sd/- Deputy. Registrar City Civil Court, Mumbai

#### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane


& Office of the Competent Authority Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/2571/2024 Date: - 25/04/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 295 of 2024 Applicant :- Aai Parvati Phase No. 3 Co-operative Housing Society Ltd., Address : - Old Survey No. 216 & New Survey No. 3/14 Village Shivaji Nagar Behind Ragai Gavdevi Temple, Ganesh Nagar, Dombivali (W), Tal Kalyan, Dist. Thane 421301.

Versus Opponents: - 1. Mr. Shivaji Motiram Mhatre Aai Parvati Phase No. 1 CHS Ltd. 2. M/s. Vishwaroop Developers Builders & Contractors Proprietary firm of Mr. Narhari B. Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 09/05/2024 at 12:00 p.m.

D	Description of the Property :- Mouje Shivaji Nagar, Tal. Kalyan, Dist-Than									
	Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area							
	Old Survey No. 216 New Survey No. 3	Hissa No. 14	430 sq.mtrs.							



District Deputy Registrar, o-operative Societies.Thane Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-



P. D. Road, Dombivli West Branch 1 Floor Poornayan bldg, Deendayal oad, Near Disha Medico, Dombivli West 421202 Phone: 02512492009

#### Possession Notice

[Under Rule8 (1) of Security Interest (Enforcement) Ru Whereas, The undersigned being the authorized officer of the BANK OF BARODA PD.ROAD DOMBIVALI WEST BRANCH, 1st Floor Poornayan Bldg. Pandi Deendayal Road, Near Disha Medico Dombivali West 421202 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(ActNo.54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 18.04.2023 Calling upon the Borrowers/Guarantor/mortgagor Mr. Arun Sakharam Mhatre & Mrs. Sunita Arun Mhatre to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,52,733.62/(Rupees Twelve lakhs Fifty Two Thousand Seven Hundred Thirty Threeand Sixty Twopaisa Only) as on 31/03/2023 within 60days from the date of receipt of the said notice with future interest and incidental chargs w.e.f. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with rule 8 of the Security Interest(Enforcement) Rules, 2002 on this 22nd Day of April of the year 2024.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the BANK OF BARODA, PD.ROAD DOMBIVALI WEST BRANCH, 1 Floor Poormayan Bldg. Pandit Deendayal Road, Near Disha Medico Dombivali West 421020 for an amount of Rs. 12,52,733.62/-(Rupees Twelve lakhs Fifty Two Thousand Seven Hundred Thirty Three and Sixty Two Paics Only) as on 31/03/2023 plus interest and other charges applicable Two paisa Only) as on 31/03/2023 plus interest and other charges applicable. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of th Act, in respect of time available, to redeem the secured assets.

#### Description of the Immovable Property

Primary Security: Equitable Mortgage of Flat No 102 on the first floor, Shree Tisai Dham Apartment Near Mahesh Society, Behind Shree Ram Talkies, Village Khadegolavali, Kalyan East-421306, Survey No 57, Hissa No 3, within the limits of Kalyan Dombivil Municipal Corporation having carpet area 562.43 sq feet that is 52.25 sq mts with attached terrace/lift area having 60 sq feet that is 5.57 sq mts which is inclusive of areas of the balconies having boundaries as follows

On the North by: Hutments On the South by: Open Space On the East by : Hutments of Village Gaothan On the West by : Road Date: 22.04.2024 AUTHORIZED OFFICER Place: Dombiyli west

Date of Demand Notice &

**Amount Outstanding** 

#### **APPENDIX -16** (Under the Bye-law No.34)

NOTICE Shri. DATTARAM DHONDU MANJREKAR AND SMT. PARVATI DATTARAM MANJAREKAR a member of the Veer Hanuman Co-Op. Hsg. Society Ltd., S.R.A., having address at Veer Hanuman Co-Op. Housing Society Ltd., S.R.A., and holding Flat / tenement No. 708, Building No. 03, in the society, Near Hanuman Mandir, Parshiwada, Sahar Road, Andheri-East, Mumbai-400 099, Shri. DATTARAM DHONDU MANJREKAR died on 06/03/2019, and Smt. PARVATI DATTARAM MANJREKAR died on 22/04/2021, without making any nomination.

without making any nomination.

Shri. CHANDRAKANT DATTARAM MANJREKAR had applied an application for Legal heir any how objection? claim contact within period 15 days in society office from the publication of this Notice, manner under the Society Bye-Laws.

publication of this Notice, manner under the Society Bye-Laws.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in capital / property of the society. If no claims / objections are received within the the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The Claims / Objections, if any received by the Society for the Society for transfer of shares and interest of the deceased-member in the capital /property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. Acopy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / Objectors, in the office of the society / with the secretary of the society between 11.00 A.M. to 12.30.P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 24/04/2024 (Adv. SANDEEP D. PARAB)

The Veer Hanuman Co-Op. Housing Society Ltd. S.R.A Hon. Secretary

## Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com

No.DDP/TNA/ deemed conveyance/Notice/2565/2024 Date :- 25/04/20: Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Date :- 25/04/2024

Application No. 298 of 2024. Applicant :- Narmada Jyoti Co-Operative Housing Society Ltd.

Add : Balaram Patil Road, Opp. Bassein Catholic Bank, Bhayander (E.), Tal & Dist. Thane-401105

Opponents: - 1, M/s, Mukesh Builders, Partnership Firm, 2, Madhavprasad Kailashchand Bhomiya, 3. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly The hearing in the above case has been fixed on 13/05/2024 at 1.00 p.m. Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
137	56	1	1020 Sq. Mtr.
		Total	1020 Sq. Mtr.
		Sd/-	



District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane Competent Authority U/s 5A of the MOFA 1963.

(Dr. Kishor Mande)

#### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2566/2024 Date :- 25/04/20; Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Date :- 25/04/2024

Applicant:- New Payal Co-Operative Housing Society Ltd.
Add: Navghar Phatak Road, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane-401105
Versus

New Payal Co-Operative Housing Society Ltd.
Add: Navghar Phatak Road, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane-401105
Versus

Opponents :- 1. M/s. Soni and Kanakia Builders, Partnership Firm, 2. Suryakant Keshav Patil, 3. Shashikant Keshav Patil, 4. Pravin Keshav Patil, 5. Shalini Pandurang Naik, 6. Vijaya Vishwanath Patil, 7. Rajani Dayaram Parly, 8. Nilam Chandrakant Pingle, 9. Pramod Harishchandra Patil, 10. Shobhana Ratilal Thakur, 11. Atmaram Gopinath Patil, 12. Jagannath Gopinath Patil, 13. Moreshwar Gopinath Patil, 14. Bhagwati Apt. CHS. Ltd., 15. Shree Krishna CHS. Ltd., 16. Ankita Apt. CHS. Ltd., 17. The Estate IVCEPTIAL, 18. Ram Sadan CHS. Ltd., 19. Tara Apt. CHS. Ltd., 20. Om Sai Ashirwad CHS. Ltd., 21. Sita Apt. CHS. Ltd., 22. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/05/2024 at 1.00 p.m.

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thans

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
199	82	11	860 Sq. Mtr.
199	82	14/A	200 Sq. Mtr.
		Total	1060 Sq. Mtr.
	(Dr	Sd/- Kishar Mar	ada)

(SEAL)

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane 8 Competent Authority U/s 5A of the MOFA. 1963.

Amount Due As On Date Of

#### -IndiaShelter INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD.

REGD: OFFICE: - PLOT-15,6TH FLOOR, SEC-44, INSTITUTIONALAREA, GURUGRAM, HARYANA-122002

Branch Office:-Office No.220,Sai Midas Touch, Commercial Complex, Second Floor, Nagar-Manmad Road, Saved htmednagar-414003 BRANCH OFFICE: Avadhoot Plaza,Office No.7,First Floor,Near SBI Bhigwan Road, Dist -Pune Baramati 413102 Branch Office:-Shri Sai Pratik Building,2 nd Floor 688, South Kasba Choupad Solapur Maharashtra -413007 Branch Office: Shanti Tower-b, Office Number 201, Stilt First Floor, Near Sbi Bank, Mumbai Naka Nashik Maharashtra-42200

### SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas, The Undersigned Being The Authorised Officer Of The India Shelter Finance And Corporation Ltd, Under The Securitisation And Reconstruction O Financial Assests And Enforcement (security) Interest Act, 2002 And In Exercise Of Power Conferred Under Section 13(12) Read With Rule 3 Of The Securin Interest (enforcement) Rules, 2002, issued A Demand Notice On The Date Noted Against The Account Aentioned Hereinafter, Calling Upon The Borrowe And Also The Owner Of The Property/surety To Repay The Amount Within 60 Days From The Date Of The Said Notice. Whereas The Owner Of The Property And The Other Having Failed To Repay The Amount, Notice Is Hereby Given To The Under Noted Borrowers And The Public In General That The Undersigne tas Taken Symbolic Possession Of The Property/ies Described Herein Below In Exercise Of The Powers Conferred On Him/her Under Section 13(4) Of The Said Act Read With Rules 8 & 9 of The Said Rules On The Dates Mentioned Against Each Account. Now, The Borrower in Particular And The Public In Gene Is Hereby Cautioned Not To Deal With The Propertylies And Any Dealing With The Propertylies Will Be Subject To The Charge Of India Shelter Finan Corporation Ltd For An Amount Mentioned As Below And Interest Thereon, Costs, Etc. Description Of The Charged / mortgaged Property (all The Part & Parcel Of The Property Consisting Of Name Of The Borrower/guarantor

Dayaram Dhamanse (Co-Applicant), Pratibha Dhamanse (Co-Applicant), Vaishali Dhamanse (Co-Applicant), All are at: D/504 Shivneri CHSL, Chincholi Bunder Road, Narmada Nagar Malad West-400064. Also at: D/504 Shivneri CHSL, Chincholi Bunder Road, Narmada Nagar Malad West-400064. Also at: D/504 Shivneri CHSL, Chincholi Bunder Road, Narmada Nagar Malad West-400064. Description of the properties/Secured Assets: Flat No.504, Admeasuring 340 Sq.Feet Carpet Area, On the Fifth Floor in Wing D, Building No.1, known as Shivneri Co-Operative Housing Society Limited, situated at Narmada Nagar, Chincholi Bunder Road, Malad												1	RESIDE AT: Near Samaj Mandir, Gawthan Gunwadi Tal Baramati Dist Pune 413102 Maharashtra LOANACCOUNT NO. LA15CLLONS000005027436	All Piece And Parcel Of RCC Construction Area 608 Sq Ft And One Toillet Open Land Area 325 Sq Ft And RCC Construction First Floor 12*22 and one Toillet Area Adm 264 Sq Ft Total Area Adm 1197 Sq Ft In Grampanchayat Milkat No.519 Situated at Gunawadi Tal Baramati Dist Pune Boundaries East - Ranai mandir, West-Property Of Lata Sanjay Bibe, North - Property Of Suryakant Sakat, South - 12 Ft Road	RS. 961025.26/- (Rupees Nine Lakh Sixty One Thousand Twenty Five & Twenty Six Paisa Only) Due As On 14.09.2023 Together With Interest From 15.09.2023and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.	Possession
	Building No.1, known as Shivneri Co-Operative Housing Society Limited, situated at Narmada Nagar, Chincholi Bunder Road, Malad (West), constructed on Land Bearing CTS Nos.972-C & 973 of Village Malad South Taluka Borivali, Mumbai-400064.  te: 26-04-2024  Sd/- Authorised Officer  Cholamandalam Investment And Finance Company Limited.												Mallhari Reside AT: N 41 Vb 1 14 9 Kanhaiya Chowk 149 Kanhaiya Chowk 180 Kanhaiya Chowk Savta Nagar Cidco 42200 8 Maharashtra Also AT Tenement No. N41/WB1/4/09.4th Scheme, Cidco Nasik 422008 Maharashtra LoNAACCUNTNO. LA42CLLONS00000506397	Room No.09 in 4th Scheme having Room area 13.70 Sq. Mtr. Plot area 34.71 Sq Mtrs. Cidco Nashik BOUNDARY:- East N-41 VB-1, 14/8 Sitabai Patil, West: N-41 VB-1, 14/10 of Jitendra Deshmukh,South: Colony Road, North: N-41 VB-1, 14/4 of Sunil Rokade	DEMAND NOTICE 13.12.2023 RS. 731923/- (Rupees Seven Lakh Thirty One Thousand Nine Hundred Twenty Three Only) Due As On 11.12.2023 Together With Interest From 12.12.2023 and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.	Possession
AR	EXTRACT OF THE AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024												Sudhakar Khune & Ajay Khune Reside At: AT POST BHATAMBARE TAL BARSHI413401 Maharashtra LOAN ACCOUNT NO. HL41CHLONS000005066102  Ratnamala Popat Nikam, Popat Nikam, &Heramb Nikam	land bearing Grampanchayat Milkat no. 638 admeasuring 2970 Sq.ft. situated at Grampanchayat Bhatambare, Tal. Barshi Dist. Solanur, Boundaries, East Grampanchayat	On 11.12.2023 Together With Interest From 12.12.2023 and Other Charges And Cost Till The Date Of The Payment. DEMAND NOTICE 04.01.2024	22.04.2024 Symbolic
		(Rs. in Lakhs)  Standalone Consolidated						Ш	Patil Nagar, Trimurti Chowk Cidco		Seventy Six Only) Due As On 05.01.2024 Together With Interest From 06.01.2024	Possession				
٥.	Particulars		Quarter Ended		Year E			Quarter Ended			Ended	П	LOAN ACCOUNT NO.	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh,	and Other Charges And Cost Till The Date	
Э.	Particulars	31-03-2024	31-12-2023 (Un-Audited)	31-03-2023	Year E 31-03-2024 (Audited)	31-03-2023 (Audited)	31-03-2024	Quarter Ended 31-12-2023 (Un-Audited)		Year 31-03-2024 (Audited)	31-03-2023 (Audited)		LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C1/13/4 having plotted area adm 35.00 Sg Mtr having built up	and Other Charges And Cost Till The Date	
). 	Total income from operations (net)	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C1/13/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.87 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road.	and Other Charges And Cost Till The Date	
о.	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period	31-03-2024 (Un-Audited) 866.22	31-12-2023 (Un-Audited) 636.47	31-03-2023 (Un-Audited) 528.34	31-03-2024 (Audited) 2512.82	31-03-2023 (Audited) 1829.53	31-03-2024 (Un-Audited) 866.22	31-12-2023 (Un-Audited) 636.47	31-03-2023 (Un-Audited) 528.34	31-03-2024 (Audited) 2512.82	31-03-2023 (Audited) 1829.53		LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C1/13/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.87 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road.	and Other Charges And Cost Till The Date	
о.	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37	5	LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/N/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.87 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - Na2V/C/C/11/3/5, South - Na2V/C/C/11/3/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Stilt Second	and Other Charges And Cost Till The Date	22 04 2024
). 	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	31-03-2024 (Un-Audited) 866.22	31-12-2023 (Un-Audited) 636.47	31-03-2023 (Un-Audited) 528.34	31-03-2024 (Audited) 2512.82	31-03-2023 (Audited) 1829.53	31-03-2024 (Un-Audited) 866.22	31-12-2023 (Un-Audited) 636.47	31-03-2023 (Un-Audited) 528.34	31-03-2024 (Audited) 2512.82	31-03-2023 (Audited) 1829.53	- 5	LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.75 sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - N42/V/C/C1/13/3, South - N42/V/C/C1/13/3, Suth - N42/V/C/C1/13/3, Suth - N42/V/C/C1/13/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Still Second Floor Plot No. 51. S. No. 49/18/C1/C2 (Old	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh	22.04.2024 Symbolic
). 	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37	5	LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashra Also At Flat No.	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having builti up area adm 18.87 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - VALZVV/C/C/11/3/5, South - N4ZV/V/C/11/3/5 All Piece And Parcel Of Fiat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/1B/1C1/1C2 (Old S. No. 59/1B/1C1/1/C2), Extreme Life Apartment, Near To Apple hospital, Sqlainar	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety	
	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65	- 5	Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashtra Also At: Flat No. 19 Still Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/17/11/12 (01d S. No.	Maharashtra Linits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/N/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.7 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - NA2/N/C/C/11/3/3, South - N42/N/C/C/11/3/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/1/C/1/C/C (Old S. No. 59/18/1/C/1/C/C) Extreme Life Apartment, Near To Apple hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar, BOUNDARY.	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024	Symbolic
	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65	5	Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashira Also At Flat No. 99 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/11/11/12 (Old S. No. 59/18/11/11/12, Extreme Life Anartment, Near To Anple Hospilal	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/N/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.7 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - Na2V/C/C/11/3/3, South - N42V/C/C/11/3/3, South - N42V/C/C/11/3/5, South - N42V/C/C/11/3/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/16/11/C/2 (Old S. No. 59/18/16/11/C/2 (Old S. No. 59/18/	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024 and Other Charges And Cost Till The	Symbolic
	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))  Paid up Equity Share Capital	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74 10.74 8.19	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27 10.27 7.72	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44	- 5	Loan Account No. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashtra Also At Flat No. 09 Still Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/1C1/1C2) (Old S. No. 59/18/1C1/1C2), Extreme Life Apartment, Near To Apple Hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar, -414111 Maharashtra	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/N/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.7 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - Na2V/C/C/11/3/3, South - N42V/C/C/11/3/3, South - N42V/C/C/11/3/5, South - N42V/C/C/11/3/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/16/11/C/2 (Old S. No. 59/18/16/11/C/2 (Old S. No. 59/18/	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024	Symbolic
	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))  Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)  Earnings per share (of Rs. 10/- each )	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74 10.74 8.19	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27 10.27 7.72	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44	- 5	LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashtra Also At Flat No. 19 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49181/C1/1/C2 () (d S. No. 59/181/C1/1/C2), Extreme Life Apartment, Near To Apple Hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar, -414111 Maharashtra LOAN ACCOUNT NO.	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/N/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.7 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - Na2V/C/C/11/3/3, South - N42V/C/C/11/3/3, South - N42V/C/C/11/3/5, South - N42V/C/C/11/3/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/16/11/C/2 (Old S. No. 59/18/16/11/C/2 (Old S. No. 59/18/	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024 and Other Charges And Cost Till The	Symbolic
	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))  Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)  Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54 0.00	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74 10.74 8.19 0.00 1004.97	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83 0.00	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60 0.00	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44 0.00	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54 0.00 1018.97	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27 10.27 7.72 0.00	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83 0.00	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60 0.00 1018.97	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44 0.00 1004.97	5	LOANACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashtra Also At Flat No. 99 Silli Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/1C1/1C2) Extreme Life Apartment, Near To Apple Hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar,-414111 Maharashtra LOANACCOUNT NO. HL41CHLONS00005051607 Anita Mukund Mandhare & Raiendra	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.7 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North-N42/V/C/C/11/3/3, South-N42/V/C/C/11/3/5 All Piece And Parcel Of Flat No. 09 Still Second Floor, Plot No. 51, S. No. 49/1B/1C1/1C2 (Old S. No. 59/1B/1C1/1C2), Extreme Life Apartment, Near To Apple hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar, BOUNDARY: East-Side Margin, West- Passage Then Flat No. 07 Of Mr. Shahid Gulab Shaikh, North-Flat No. 08, South-Side Margin	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024 and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.	Symbolic Possession 23.04.2024
). 	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))  Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)  Earnings per share (of Rs. 10/- each )	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74 10.74 8.19	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27 10.27 7.72	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44	5	LOANACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashtra Also At Flat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/1/C1/1/C2), Extreme Life Apartment, Near To Apple Hospital, Gajanan Colony, Navnagapur, Anmednagar, -414111 Maharashtra LOANACCOUNT NO. HL41CHLONS000005051607  Anita Mukund Mandhare & Rajendra Mandhare RESIDE AT: Room No.N 04 Gurunzrasad Row Houses	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/V/C/C/11/3/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.7 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - N42/V/C/C1/13/3, South - N42/V/C/C1/13/3, Suth - N42/V/C/C1/13/3, Suth - N42/V/C/C1/13/3, All Piece And Parcel Of Flat No. 09 Still Second Floor, Plot No. 51, S. No. 49/1B/1C1/1C2 (Old S. No. 59/1B/1C1/1C2), Extreme Life Apartment, Near To Apple hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar, BOUNDARY: East-Side Margin, West- Passage Then Flat No. 07 Of Mr. Shahid Gulab Shaikh, North-Flat No. 08, South-Side Margin	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024 and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 17.11.2023 RS. 1243543/- (Rupees Twelve Lakh	Symbolic Possession 23.04.2024 Symbolic
	Total income from operations (net)  Net Profit/ (Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)  Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))  Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)  Earnings per share (of Rs.10/- each ) (for continuing and discontinued operations)-  - Basic	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54 0.00 1018.97 0.05 0.05 ed and Standa ts) Regulation s.co.in ) and o	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.74 10.74 8.19 0.00 1004.97 0.08 0.08	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83 0.00 1004.97 0.06 0.06	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60 0.00 1018.97 0.25 0.25 its for the quarterly an ange where the	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44 0.00 1004.97 0.21 0.21 ter and year e dd Year ended he share of th	31-03-2024 (Un-Audited) 866.22 11.02 8.02 5.54 0.00 1018.97 0.05 0.05	31-12-2023 (Un-Audited) 636.47 10.27 10.27 7.72 0.00 1004.97 0.08 0.08	31-03-2023 (Un-Audited) 528.34 9.23 9.23 6.83 0.00 1004.97 0.07 0.07 th the Stock E e audited Fina	31-03-2024 (Audited) 2512.82 37.30 34.30 25.60 0.00 1018.97 0.25 0.25 xchanges undancial Results ed (www.bseled)	31-03-2023 (Audited) 1829.53 30.37 29.65 21.44 0.00 1004.97 0.21 0.21 0.21	5	LOAN ACCOUNT NO. LA42CLLONS000005052869  Lalita Gunjal & Rahul Gunjal RESIDE AT: Navnagapur Gajanan Colony Navnagapur, Sahyadri Chauk Nagapur 414111 Maharashtra Also At Flat No. 99 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/1C1/1C2), Extreme Life Apartment, Near To Apple Hospital, Gajanan Colony, Navnagapur, Anmednagar, -414111 Maharashtra LOAN ACCOUNT NO. HL41CHLONS000005051607  Anita Mukund Mandhare & Rajendra Mandhare RESIDE AT: Room No.N 04, Guruprasad Row Houses Plot No.29 /30, Shramik Nagar,Back Side Of Parth hotel, Satpur Nashik 422208 Maharashstra LOAN ACCOUNT NO. H 42CH CONSTONOSSESSE1	Maharashtra Limits) the area called as 4th Scheme, in -sector Neighborhood vaishakh, Tenement No. N-53/ViC/C1/13/4 having plotted area adm 35.00 Sq Mtr having plotted area adm 35.00 Sq Mtr having built up area adm 18.37 Sq mtr Situated at Nashik Tal & Dist Nashik Boundaries East - Colony Road, West - Drainage Line & Road, North - Na2VV/CIC/11/33, South - N42VV/CIC/11/33, South - N42VV/CIC/11/33, South - N42VV/CIC/11/33, South - N42VV/CIC/11/35.  All Piece And Parcel Of Flat No. 09 Stilt Second Floor, Plot No. 51, S. No. 49/18/16/11/C2 (Old S. No. 59/18/16/11/C2 (Old S. No. 59/18/16/11/C2) (Distrement, Near To Apple hospital, Gajanan Colony, Navnagapur, Ahmednagar, BOUNDARY: East-Side Margin, West- Passage Then Flat No. 07 Of Mr. Shahid Gulab Shaikh, North-Flat No. 07 Of Mr. Shahid Gulab Shaikh, North-Flat No. 08, South-Side Margin	and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 06.02.2024 RS. 1503693/- (Rupees Fifteen Lakh Three Thousand Six Hundred Ninety Three Only) Due As On 06.02.2024 together With Interest From 07.02.2024 and Other Charges And Cost Till The Date Of The Payment.  DEMAND NOTICE 17.11.2023 RS. 1243543/- (Rupees Twelve Lakh Forty Three Thousand Five Hundred Forty Three Only) Due As On 19.11.2023 together With Interest From 20.11.2023	Symbolic Possession 23.04.2024 Symbolic

### PARSHVA ENTERPRISES LIMITED

				Standalone			Consolidated				
S.	Particulars		Quarter Ended	i	Year	Ended		Quarter Ended	i	Year	Ended
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	866.22	636.47	528.34	2512.82	1829.53	866.22	636.47	528.34	2512.82	1829.53
2	Net Profit/ (Loss) from the period										
	(before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)	11.02	10.74	9.23	37.30	30.37	11.02	10.27	9.23	37.30	30.37
3	Net Profit/ (Loss) for the period before tax										
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	8.02	10.74	9.23	34.30	29.65	8.02	10.27	9.23	34.30	29.65
4	Net Profit/(Loss) for the period after tax										
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	5.54	8.19	6.83	25.60	21.44	5.54	7.72	6.83	25.60	21.44
5	Total Comprehensive Income for the period										
l	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and										
	Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6	Paid up Equity Share Capital										
	(Face Value of Rs. 10 each fully paid up)	1018.97	1004.97	1004.97	1018.97	1004.97	1018.97	1004.97	1004.97	1018.97	1004.97
7	Earnings per share (of Rs.10/- each )										
l	(for continuing and discontinued operations)-										
l	- Basic	0.05	0.08	0.06	0.25	0.21	0.05	0.08	0.07	0.25	0.21
	- Diluted	0.05	0.08	0.06	0.25	0.21	0.05	0.08	0.07	0.25	0.21
Note	es :							-			

Date: 25.04.2024

Prashant Vora Managing Director

For Any Query Please Contact Mr. Tushar Hurde (+91 7350002453) & Mr. Prakash Tandulkar (+91 7447426676) Place: Maharashtra DATE: 26.04.2024

(owner Of The Property) & Loan

(AUTHORIZED OFFICER INDIA SHELTER FINANCE CORPORATION LT

# नाशिक सोडून दुसरीकडे निवडणूक लढणे नाही

## - भुजबळ

नाशिक, दि.२५:

मी नाशिक सोडून दुसरीकडे उमेदवारी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु मला शिखरमधून उमेदवारी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता आणि मी त्यांना स्पष्ट नकारही दिला असल्याची माहिती राज्याचे अञ्चपुरवठा मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले की, मी राजकारणामध्ये कोणालाही शत्रू समजत नाही विरोधक

समजतो. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या ऐवजी मुख्यमंत्री शिंदे शिखर मधून उमेदवारी देणार होते असा दावा शिखर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यावर गुरुवारी नाशिक मध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना छगन भूजबळ यांनी सांगितले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी नाशिक मधील जागेसाठी ज्यावेळी माझ्या नावाची चर्चा सुरू झाली त्यावेळी म ला फोन केला आणि शिखर लोकसभा मतदारसंघातही आपल्याला मानणारा वर्ग आहे. त्या ठिकाणावरून आपण उमेदवारी कराल का असं प्रश्न विचारला होता त्या पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका ही रपष्ट होती जेणेकरून मी शिखर मधून लढावे आणि त्यांना नाशिक मधून उमेदवारी देता यावी अशी स्पष्ट भूमिका असल्यानंतर मी

असल्याचे देखील त्यांनी सांगितले. बुधवारी पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना प्रीतम मुंडे यांना नाशिक मधून उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यावर देखील भुजबळ बोलताना म्हणाले की नाशिकमध्ये वंजारी समाजाचे अनेक उमेदवार आहेत असेच नाही तर अन्य देखील घटकांमधून उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्या बीड मतदारसंघावर ती लक्ष केंद्रित करावं आणि तेथून निवडून येण्यासाठी सर्वांना बरोबर घ्यावं असा सल्ला त्यांनी दिला.

त्यांना नाशिक सोडून

दुसरीकडे उमेदवारी

करणार नाही असे

सांगून नकार दिला

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE
It is hereby, informed to the General Public that,
We DR. PRATIBHA DEVI SINGH D/O LATE MR.
DEVI SINGH JOINTLY WITH MR. KUBER
SARUP S/O MR. JYOTI SARUP. BOTH R/O A603, WOODLAND CHSL. YAMUNA NAGAR.
ANDHER! (W), MUMBAI, MAHARASHTRA400053, INDIA have lost the Original Provisional
Allotment Letter No. JGNKBA081704 dated
18.09.2010 issued by Jaypee Infratech Limited/
Jaiprakash Associates Limited in respect of Unit
bearing No. KBA0081704 in KENSINGTON
BOULEVARD project, situated at Jaypee Greens,
Sector 134, Noida on dated 01.04.2018. Any one
finding the said documents is requested to kindly
return the same to me.
Name: DR. PRATIBHA DEVI SINGH

itum the same to me.
Name: DR. PRATIBHA DEVI SINGH
AND MR. KUBER SARUF
Address: A-603, WOODLAND CHSL
YAMUNA NAGAR, ANDHERI (W), MUMBAI
MAHARASHTRA-400053, INDIA
Mob: - 9820304349
Email ID: PRATIDSINGH@GMAIL.COM

#### **NOTICE**

MR. EUSTACE FERREIRA, membe of Silver Croft Co-op. Hsg. Soc. Ltd having address at Silver Croft, 66, Marve Road, Adarsh Lane and holding Flat No A-04 in the building of the society, died on 27/11/2018 without making any omination.

The society hereby invites claims of

objections from the heir or heirs or other

claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital/ property of the society within a perioc of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, with the Hon. Secretary / Hon. Chairman of the society between 11.00 A.M. to 12.00 P.M from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Silver Croft Co-op. Hsg. Soc. Ltd. Sd/- Hon. Secretary Place : Mumbai Date : 26.04.2024

### जाहीर सूचना

असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाब हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासार्ट ावयाच्या नोटिशीचा नमुना.

म्वर्गीय श्री. आनंदशंकर पंड्या हे होरायझन को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता रस.के. अहिरे मार्ग, दुरदर्शनजवळ, वरळी, मुंबई: . ४०००१८ या सोसायटीचे संयुक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए/२७३ व ए/ २८३ चे धारक आहेत, यांचे १०.११.२०२१ रोर्ज क्रोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स म्लॅट व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झार नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाः इ मोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने <sup>ज्यवहार</sup> करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर . प्रोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर

प्रोसायटी कार्यवाही करेल. प्रोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार*।* आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय . प्रोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी **स.९.०० ते** स.१०.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता होरायझन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सही/- मा. सचिव दिनांक: २६.०४.२०२४

> नमना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४)

आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

सिम्प्लेक्स कास्टींग्ज लिमिटेड सीआयएन:एल२७३२०एमएच१९८०पीएलसी०६७४५९ यांचे नोंदणीकृत कार्यालय: ६०१/६०२ए, फेअरलिंक

सेन्टर, अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई,

महाराष्ट्र-४०००५३. ..अर्जदार कंपनी/याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. १९ मे, २०२४ रोजी टपाल मतदानामार्फत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून छत्तीसगड राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक) यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक** पश्चिम क्षेत्र, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार . फंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात

६०१/६०२ए, फेअरलिंक सेन्टर, अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. अर्जदारांच्या वतीने व करित सिम्प्लेक्स कास्टींग्ज लिमिटेड

संगीता केतन शाह दिनांक: २५.०४.२०२४ व्यवस्थापकीय संचालिक ठिकाण: मुंबई डीआयएन:०५३२२०३९

#### सूचना

श्रीमती कैलाशबेन बाबुभाई चौहान या मेहता ार्डन रोड क्र.३, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६ हमारतीमधील **गाळा क्र.५६** च्या धारक आहेत, यांचे २६.०१.२०२४ रोजी कोणतेही नामांकन न करता नेधन झाले

त्रोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/

मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य शवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांत दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी . कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात पेत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य नोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील ायत सभासदाच्या शेअर्सव हितसंबंधाच्य स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर नोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित नोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सुचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी तमाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी नायं.६.०० ते रात्रौ.९.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता मेहता इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप.सो.लि. ठिकाण: मुंबई मा. सचिव दिनांक: २६०४.२०२४

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येते की. माझे अशिल १ श्रीमती निशा शशिकांत भट्टेव २) श्री **राशिकांत रतिलाल भट्ट** हे खालील अनुसुचीत नमद मालमत्तेचे संयक्त मालक आहेत. जे त्यांनी श्रीमती लीना विष्णु गावडे, स्वर्गीय श्री. विष्णु विद्रल गावडे यांची पत्नी यांच्याकडून दिनांक १५ जुलै, १९९५ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केले होते, यांच्याकडून खालील दस्तावेज हरवले आहेत:

- १. मे. ॲवोन बिल्डर्स आणि **१) श्री** रसिकलाल रामजीभाई पटेल व २) श्री. गिरीषकमार रामजीभाई पटेल यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा
- १) श्री. रसिकलाल रामजीभाई पटेल २) श्री. गिरीषकुमार रामजीभाई पटेल आणि स्वर्गीय श्री. विष्णु विठ्ठल गावडे यांच्या दरम्यान झालेला दिनांक ११ फेब्रुवारी. १९९३ रोजीचा मळ करारनामा.

ासेच खालील अनुसचीत मालमत्तेबाबत सर्व संबंधित मुद्रांक, पावत्या इत्यादी हरवले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर मळ दस्तावेज आणि। केंवा वर संदर्भीत अनुसुचीत मालमत्ता किंवा भागाव मंदर्भात तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही म्बरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ती थ्री. रोहन जे. चोथानी, वकिल, डी–१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्टेयथ इस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे.

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

#### मालमत्तेची अनुसुची

दुकान क्र.२, तळमजला, प्रेमळ ज्योत को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, अशोक नगर, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ जमीन सीटीएस क्र.१०२, गाव आकुर्ली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा.

सही/ (रोहन जे. चोथानी) दिनांक: २५.०४.२०२४

#### जाहीर सूचना

नमीन मालमत्ता **जुना सर्व्हे क्र.५८१, नवीन सर्व्हे** क.२०१. हिस्सा क.७. क्षेत्रफळ २.७१० चौ.मी किंवा सरासरी, महसूल गाव भाईंदर, तालुका व जिल्हा ठाणे, आता मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थानिक मर्यादेत असलेल्या जागेच्या अधिकाराच **गी चौकशी करीत आहे**.

जर कोणा व्यक्तीस सदर जमीन मालमत्तेबाबत विक्री भाडेपट्टा, वहिवाट, परवाना, तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे काही अधिकार, हक्क हित. लाभ. दावा किंवा मागणी असल्यास त्यांर्न माझ्याकडे **लिगल पॉडंट.** ए/जी-२. कोमल टॉवर स्टेशन रोड, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे ४०११०१ येथे दस्तावेज किंवा लेखी प्रमाणि पत्य पतींसह त्यांचे टावा किंवा अधिकार आजच्य नारखेपासन १४ दिवसात सादर करावेत. अन्यथ भसे समजले जाईल की. सर्व अधिकार, दावा क्त, त्याग, स्थगित केले आहेत आणि सर्व इच्छ व उद्देशाकरिता अस्तित्वात नाहीत आणि उपरोत्त मालमत्ता ही स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिका . सल्याचे मी प्रमाणित करेन.

संदर्भ /क्र. /पीएन / ४२६ / २०२४ सही/ दिनांक: २६.०४.२०२४ पी. हर्र

#### जाहीर सूचना

(वकील उच्च न्यायालय)

श्रीमती सुभद्रा एन. शाह व श्रीमती भारती एम. शाह विरल शॉपिंग सेन्टर को-ऑप. प्रिमायसेर . गोसायटी लि., नोंद.क्र. बीओएम/डब्ल्युपी जीएनएल/(सी)/१०३०/९६-९७ दिनां क १९.१२.१९९६, मंत्री वाडी, साईनाथ रोड, मालाड श्चिम, मुंबई-४०००६४ या जागेचे सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे सदर सोसायटीच्या इमारतीमधील गाळा क्र.११७ ची संयुक्त मालकी आहे.

**श्रीमती सुभद्रा एन. शाह** यांचे ०२.०४.२०१४ रोजी

अल्केश एन. शाह व त्यांची मुलगी श्रीमती कल्पन **एन. शाह** हे कायदेशीर वारसदार व जिवीत प्रतिनिध . आहेत. **श्रीमती सुभद्रा एन. शाह** यांचे कोणतेह च्छापत्र व वारसदार न करता निधन झाले असल्य आम्ही व्यक्ती, दावेदार किंवा वारसदार किंव आक्षेपकर्ता यांच्याकडून सोसायटीच्या भांडवल लमत्तेमधील मयत सदस्या (श्रीमती सुभद्रा एन गाह) यांचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावा किंव आक्षेप मागवित आहोत आणि जर कोणा व्यक्तीर उपरोक्त गाळा क्र.११७ बाबत काही शेअर. अधिकार हक, हित, दावा, मागणी किंवा लाभ असल्या किंवा त्यांच्या वतीने सदर गाळा क्र.११७ वर विक्री इस्तांतर, करारनामा, अदलाबदल, वाटपपत्र, सामंजस करारनामा, मुदत पत्रिका लेखी अहवाल, करारनाम भाडेपदा. उप-तारण. वहिवाट. उप-वहिवाट माडेपट्टा, परवाना, मालकीहंक, तारण, अधिभार यास, कायदेशीर हक, बक्षीस, वारसाहक, परिरक्षा ताबा, पारिवारीक व्यवस्था/तजवीज, लिस पेन्डन् किंवा कोणतेही न्यायालय किंवा लवादाद्वारे मंजू आदेश, जप्ती आदेश/हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी म्बरुपात संपुर्ण दस्तावेजी पुराव्यांसह खालील म्बाक्षरीकर्त्यांना shroffnirav92@gmail.com वर ई-मेल करावे किंवा त्यांचे कार्यालय क्र.८ मेझनिन मजला, टीकेज शॉपिंग सेन्टर, रेडीमनी नेन्शन. ३९ वीर नरीमन रोड. फोर्ट. मंबई-४०००० येथे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसा कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणतार्ह दावा अस्तित्वात नाही आणि सोसायटीच्या उप-विर्ध अंतर्गत तरत्दीप्रमाणे सोसायटीचे भांडवल गलमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित यावर यवहार करण्यास पक्षकार मुक्त असतील आणि सदर गळा क्र.११७ मधील शेअर्स हस्तांतर किंवा प्रार करण्याची प्रक्रिया केली जाईल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर ...... गोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावः गोसायटी कार्यवाही करेल.

मोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्य कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत स.१०.३० ते सायं.५.०० दरम्यान उपलब

निरव श्रॉफ (वकील) ठेकाण: मुंबई दिनांक: २६.०४.२०२४

## हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

संपर्क पत्ताः वृतिट क्र.१२, १ला मजला, एक्सलेस्सिया इमारत, लोधा सुप्रिमस, प्लॉट क्र.एक-४, एफ-४/१, पांचपाखाडी, उण्णे, महाराष्ट्र-४०१२०८. नॉंटणीकृत कार्यालयः ०१, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु विद्वी-११००५७. Finance दूरः:०११-४२२६७०००, टोल फ्री क्रमांकः १८०० २१२ ८८००, ई-मेल:Cuslomer.care@herohfl.com, ingfinance.com, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲंक्ट २००२ अंतर्गत हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्या

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसाग जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेल असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

	कर्ज खाते	कजेदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/एकूण	ताबा दिनांक (रचनात्मव						
	क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	देय थकबाकी रक्कम (रु.)	वास्तविक)						
	HHFVASHOU 21000012146	विशाल केशव दारोळे,	१८.११.२०२२, १६.११.२०२२	28.08.2028						
	21000012140	संध्या केशव दारोळे	रोजी देय रु.८,३५,७४०/-	(वास्तविक)						
		ा/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे								
क्षेत्रफळे कार्पेट क्षेत्र २१.३८ चौ.मी.+सीबी क्षेत्र ०.८१+बाल्कनी २.८२+ओरा प्रोजे+टेरेस ४.९५ चौ.मी., रॉयल म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१७, हिस्सा क्र.६-ए व सर्व्हे क्र.१७, हिस्सा क्र.६-बी, <b>गाव पाले, ता</b>										

व नोंदणी जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१ तसेच गरेज क्षेत्र बेसमेंटसह असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. उत्तरेस: मोकळी जागा; **पुर्वेस:** मोकळी जागा; **दक्षिणेस:** पाले गाव; **पश्चिमेस:** आतील रस्ता. सही/ – प्राधिकृत अधिकारी, हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: २६.०४.२०२४

भारतीय स्टेट बैंक इमारत, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लक्स, स्वामा ज्याच्या उ State Bank of India रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई-४०००५४. दूर.:२६२६२३३१, ई-मेल: racpc.maintmum@sbi.co.in **घाऊक मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र,** जीवन सेवा ॲनेक्स

#### मागणी सूचना

सरफायसी ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये पुर्ततेनुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदार/जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करुन सदर सूचनेच्या वितरणापासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करण्याची मागणी केली होती. काही सूचना ना-पोहोच/नाकारण्यात आले, म्हणून

सदर जाहार सूचनमाफत कजदार/जामिनद	ाराना कळावण्यात यत आह	•
कर्जदाराचे नाव व	मागणी सूचनेनुसार दिनांक	तारण मालमत्तेचे
कर्ज खाते क्र.	व थकबाकी रक्कम	वर्णन
श्री. अजयकुमार विश्वकर्मा	0३.0४.२०२४ व	फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, इमारत
४०५८००९७८८५/४०५८९४७१७७६	रु.१८,०८,०६३.००	क्र.१४/ए, श्रद्धा सबुरी, १४/एच
फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, इमारत क्र.१४/		एसआरए हौसिंग सोसायटी
ए, श्रद्धा सबुरी, १४/एच एसआरए हौसिंग		प्रा.लि., संघर्ष नगर बीएमसीजवळ
सोसायटी प्रा.लि., संघर्ष नगर बीएमसीजवळ,		चांदिवली, अंधेरी पुर्व-४०००७२
चांदिवली, अंधेरी पुर्व-४०००७२.		
श्री. विजय रामचंद्र धनावडे	१२.०४.२०२४ व	फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, एच
४१९१३०८०१०१	रु.३०,१३,९६२.००	विंग, सर्वोदय पार्क कोहौसोलि.
डी/२०१, सर्वोदय पार्क कोहौसोलि., स्वामी		स्वामी समर्थ मठजवळ, नांदिवर्ल
समर्थ मठजवळ, नांदिवली रोड, गाव नांदिवली,		रोड, गाव नांदिवली, डोंबिवर्ल
डोंबिवली पुर्व, जिल्हा ठाणे-४२१२०४.		पुर्व, जिल्हा ठाणे-४२१२०४.
श्री. अमित मिश्रा व श्री. बिरेंद्र मिश्रा	१५.०४.२०२४ व	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला
<i>३९८९५०३४८७२/३९८९५०३५५३७</i>	रु.२८,२८,४२६.००	क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र २६.६८ चौ.मी.
आरसी मार्ग, २/८, खोली क्र.३३३, विजय		स्काय हिल, एस.क्र.५बी, हिस्स
नगर, नवजीवन सोसायटी समोर, दुर्गा मंदिर,		क्र.५बी, एस.क्र.१००, एच.क्र.६ए
चेंबूर पुर्व, मुंबई-४०००७४. दुसरा पत्ता: फ्लॅट		एस.क्र. १००, हिस्सा क्र.६बी
क्र.४०३, ४था मजला, स्काय हिल, गाव		एस.क्र.१००, हिस्सा क्र.५ए, गाव
शिरगाव, ता. अंबरनाथ, ठाणे-४२१५०३.		शिरगाव, ता. अंबरनाथ, ठाणे-
		४२१५०३.

कर्जदारास याद्वारे सूचित केले जाते की, बँकेचे अधिकृत अधिकारी, सरफायसी कायद्याच्या तरतुदीनुसार ताबा घेतील आणि नंतर वर नमूद केल्याप्रमाणे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा/सुरक्षित मालमत्तेचा लिलाव करतील जर कर्जदाराने या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत वर नमूद केलेली tक्कम भरली नाही. सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदाराला बँकेची लेखी संमती न घेता वर नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करण्यास मनाई आहे. ही सार्वजनिक सूचना सरफायसी कायदा, २००२ च्या १३(२) अंतर्गत सूचना म्हणून मानली जाईल.

कर्जदाराला १३(८) अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खाली स्वाक्षरी केलेल्यांकडून जमा करण्याचा सल्ला दिला जातो.

ठिकाण: सांताक्रुझ, मुंबई प्राधिकृत अधिकारी

### रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### नमुना क्र.युआरसी-२

तयद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसार शेअर्सद्रा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे. रोमिल ज्वेलरी** या भागीदा संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अज करण्याचे नियोजित आहे.
- कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे
- सोने, हिरे, मौल्यवान दगड, मौल्यवान धातू, सोन्याचे दागिने हिरे किंवा तत्सम व्यवसायासह किंवा त्याशिवा आयात, निर्यात, खरेदी, विक्री, व्यापार करणे
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्याल उप-प्लॉट क्र.०६, प्लॉट क्र.एफ११ व एफ१२, एमआयडीसी, व्हायसेल सेन्ट्रल रोड, सिप्झ, एमआयडीसी
- मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे उपलब्ध आहेत. येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखें स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाँव (हरियाणा)-१२२०५/

येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <mark>२१ दिवसांत</mark> पाठवावेत. तसेच एक प्रंत कंपनीच्य

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. भाज दिनांकीत २६ एप्रिल, २०२४

अर्जदारांची नावे १. जयमिन हिमतलाल वो २. रोमिल हिमतलाल वो

### NEOGEN CHEMICALS LTD.

तेकाण: ताणे

R

PARSHVA

दिनांक: २४ एप्रिल, २०२४

#### निओजेन केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१००२, १०वा मजला, देव कॉर्पोरा इमारत. कॅडबरी कं. समोर. पोखरण रोड क्र.२. खोपट. ठाणे-४००६०१ दुर.क्र.:+९१ २२ २५४९७३००; फॅक्स क्र.:+९१ २२ २५४९७३९९ ईमेलः investor@neogenchme.com, वेबसाईटः www.neogenchme.con

मंडळाच्या सभेची सूचना क्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, **३१ मार्च** २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित चारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंति nभांश (काही असल्यास) शिफारस विचारात घेणे याकरिता **मंगळवार. ३० एप्रिल. २०२४** रोजी कंपनीच चालक मंडळाची सभा होणार आहे.

. जपनीचे प्रतिभतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी सांकेताका अंतर्गत असलेले सर्व पदसिद्ध कर्मचा जवळचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींकारेता दिनांक १ एप्रिल, २०२४ पासून बंद केली जाईल आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांकारेता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८

ादर माहिती कंपनीच्या <u>https://neogenchem.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> www.nseindia.com वर कॉर्पोरेट घोषणा विभागात उपलब्ध आहे

> निओजेन केमिकल्स लिमिटेडकरित सही/- उन्नती कनानी कंपनी सचिव व सक्षम अधिकार सदस्यत्व क्र.ए३५१३१

वरील शांती सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. पत्ता- जी.व्ही. स्कीम नं.२, मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०० ०८१. नोंदणी क्र. बी.ओ.एम./ एच.एस.जी./टी./६३१८/ सन १९८४ दिनांक- २३/०३/१९९४. सदरच्या संस्थेचे पुनर्विकास करण्यात आल्या मुळे तसेच व नवीन सभासद संस्थेचे सामील झाल्यामुळे सर्वानुमते संस्थेचे सहकारी अधिनियम १९६० च्या अंतर्गत नोंदणीकृत शांती सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. या मध्ये बदल करून सर्वानुमते बेलेझा ऑफ शांती सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. हे नाव बदल करण्यात येत आहे. तसेच संस्थेच्या नोंदणीकृत पत्ता बदल करून नवीन पत्ता सी.टी.एस. नं. ५८२/अ, ५८२/ब आणि ५८७/अ, जंक्शन ऑफ व्ही. बी. फडके रोड, जी.व्ही. स्कीम रोड क्र. 2, मुलुंड पूर्व, मुंबई- ४०००८१. असा बदल करण्यात येत आहे

शांती सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित- मुंबई

जाहीर नोटीस

करिता शांती सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. ठिकाण :- मुंबई. अध्यक्ष / सचिव

दिनांक :- २६/०४/२०२४

#### जाहिर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी,

हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

श्री. साईगणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पत्ताः - कै. अण्णासाहेब पाटील को. ऑप. हौ. सोसा., एफ/८,

शॉप नं. १३, घनसोली, नवी मुंबई.

....अर्जदार

नु	क्रमांक १ ते ४				
ī.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
	0-7				yn.
!	निलेश प्रकाश शिंदे	<b>१३/३/२४</b>	२०८९	१७८२१५९	१
	आर्थक सुभाष काटकर	१३/३/२४	२०८९	१७८२१५९	2
,	स्वप्नील गोपीचंद थोरात	83/3/28	२०८९	१७८२१५९	w

मदर दाळाचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पेस्टाने समन ।।ठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्यानं ताहीर समन्म देत आहोत.

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०३/०५/२०२४ रोजी काळी ११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे

या नोटीसीदारे उपरोक्त पतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हज राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील खेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक १९/०४/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. उप निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कुषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्ड.

**पार्श्व एन्टरप्रायझेस लिमिटेड**करिता

सही / - प्रशांत वोरा

व्यवस्थापकीय संचाल

१३/३/२४ २०८९ १७८२१५९

#### पार्श्व एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन: एलं५१९०९एमएच२०१७पीएलसी२९७९१० नोंदणीकृत कार्यालयः एच.ओ.क्र.२१९, विल ब्राह्मणगाव, ता. वाडा, जि. पालघर, वाडा, ठाणे, वाडा, महाराष्ट्र-४२१३०३.

४ स्रेखा आर्थक काटकर

दूरध्वनी:०२२-४९७२९७००, वेबसाइट:www.parshvaenterprises.co.in, ईमेल:info@parshvaenterprises.co.in ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

										(रु.लाखात)
			एक	मेव					एकत्रित	
	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
तपशील	39.03.7078	38.88.8083	38.03.2023	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	39.03.7078	38.82.2023	39.03.7073	39.03.7078	32.03.2023
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८६६.२२	६३६.४७	५२८.३४	२५१२.८२	१८२९.५३	८६६.२२	६३६.४७	4२८.३४	२५१२.८२	१८२९.५३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	११.0२	१०.७४	9.73	39.30	\$0.36	११.0२	१०.२७	٩.२३	36.30	₹0.5
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	۷.0२	१०.७४	9.73	38.30	२९.६५	۷.0۶	१०.२७	९.२३	₹8.₹0	२९.६५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<i>પ.પ</i> ૪	८.१९	₹.८३	२५.६०	२१.४४	<i>પ</i> .५૪	७.७२	€.८३	२५.६०	<b>२</b> १.४४
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	१०१८.९७	१००४.९७	१००४.९७	१०१८.९७	१००४.९७	१०१८.९७	१००४.९७	१००४.९७	१०१८.९७	१००४.९७
उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)										
- मुळ - सौमिकृत	0.04 0.04	30.0 30.0	0.0६ 0.0६	0.२५ 0.२५	0.२१ 0.२१	0.04 0.04	30.0 30.0	0.0b 0.0b	०.२५ ०.२५	०.२१ ०.२१
4										

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायर्मेट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित व एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्त नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक एकत्रित व एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.parshvaenterprises.co.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्य
- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २५ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वा

दिनांक: २५.०४.२०२४

### SHRIRMM HOUSING FINANCE

#### श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

**मुख्य कार्यालय:** लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. **दुर.:**०२२-४००८१५७२, वेबसाईट: http://www.shriramhousing.in. **नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. **शाखा कार्यालय:** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत

क्र.७, ७वा मजला, ७७२, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३.

(नियम ८(६) ची तरतूद पहा) परिशिष्ट-४-ए

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

२००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेङकडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेच वास्तविक ताबा श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून श्रीराम हाऊसिंग फायनान्स लेमिटेड यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे.

केली जाईल. कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

सेक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,

कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/	१३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य	इसारा रक्कम ठेव	लिलावाची	संपर्क व्यक्ती व
तारणकर्ताचे नाव	तारीख व रक्कम		(5.)	(इरठे) तपशील	तारीख व	निरीक्षण तारीख
	£ 00 2 2 22 <del>2 4</del>		व बोली वाढविणे		वेळ	
१) एस के ट्रेडर्स आणि जनरल स्टोअर्स	दि.११.०३.२०२२रोजी	फ्लॅटक्र.४०३,४थामजला,	रु.१७,८०,०००/-	इरठे रक्कम खाली नमुद	१० मे	सुनित पाटील आणि
मालकाद्वारे : श्री. प्रदिप विल्सन क्षेत्रे	देय कर्ज खाते क्र.	क्षेत्रफळ सुमारे ५७६ चौ.फू.	(रुपये सतरा लाख ऐंशी	केलेल्या खाते	1	मोबाक्र.
२. श्री. प्रदिप विल्सन क्षेत्रे	एसएलपीएचएमयूएमबी	कारपेट क्षेत्र, स्ट्रॉबेरी इमारत,	हजार फक्त)	तपशिलानुसार	२०२४	र९३०१४८६०७
पत्ता:- फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, स्ट्रॉबेरी	०००२११२ अंतर्गत रक्कम	मोतीराम ग्रिन्स, मोतीराम को-		आरटीजीएस/एनईएफटी		आणि
इमारत, मोतीराम ग्रिन्स, बोराडपाडा रोड,	रु.१९,८९,६५३/- (रुपये एकोणीस लाख	ऑप.हौ.सो.लि., बदलापूर,	बोली वाढविणे	स्वरुपात जमा करावी.	वेळ:	अशफाक पटका
बदलापूर पश्चिम - पिन कोड: ४२१५०३	एकाणास लाख एकोणनव्वद हजार सहाशे	एस.क्र.१७३, एच.क्र.२,	रु.१०,०००/- आणि	<b>बँक नाव:</b> ॲक्सिस	स.११.००	मोबाक्र.
   तसेच:- दुकान क्र.२ पँगोंग तलाव, मोतीराम	त्रेपनन फक्त) तसेच सदर	ता.अंबरनाथ, जि.ठाणे-	अधिकाधिक		ते	९८१९४१५४७७
लेकव्ह्यू, एनए, बोराड पाडा रोड, बदलापूर	,	४२१५०३ येथील सर्व भाग व	जावनगावनग	बँक लिमिटेड, शाखाः	दु.१.००	10,10,100
(प), बदलापूर, महाराष्ट्र - ४२१५०३	सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत करारदराने	खंड.		वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स,	वा.	
1, ,,	ादवसाच्या आतं करारदरान पुढील व्याजासह जमा		इसारा रक्कम	मुंबई		मालमत्ता
तसेच:- एव्हरेस्ट कंट्री साइड, बुल्गीरिस,	पुढाल व्याजासह जमा करावी. आणि तसेच		(इरठे)(रु.)	बँक खाते क्र.: चालु		निरीक्षण तारीख:
७०५, ७वा मजला, घोडबंदर रोड, कासार	दि.१८.०५.२०२२ <i>रो</i> जी		₹.१,७८,०००/-	खाते		८ मे २०२४,
वडवली जवळ, पोस्ट ऑफिस कासार	देय कर्ज खाते क्र.		(रुपये एक लाख	क्र९११०२००४५६७७६३३		वेळ:
वडवली, ठाणे (प) - ४००६१५	एसएलपीएचएमयूएमबी		अठ्ठयाहत्तर हजार			स.११.००
   तसेच:- दुकान-१, श्री पॅलेस, मंजिरी हाईट	०००३३८२ अंतर्गत रक्कम		फक्त)	आयएफएससी कोड:		ते
समोर, चिंतामणी चौक, बोराडपाडा रोड,	रु.२,१०,४९५/- (रुपये		1/(1/)	युटीआयबी००००२३०		दु.१.००वा.
बदलापूर गाव, अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र -	दोन लाख दहा हजार चारशे		_			
४२१५०३	पंच्याण्णव फक्त),		इरठे सादर करण्याची			
	दि.१८.०५.२०२२रोजी		अंतिम तारीख			
२) श्रीमती कविता प्रदिप क्षेत्रे	देय कर्ज खाते क्र.		०९मे, २०२४			
पत्ता:- फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, स्ट्रॉबेरी	एसएलपीएचव्हीएसएआय		वेळ: स.१०.०० ते			
इमारत, मोतीराम ग्रिन्स, बोराडपाडा रोड,	००००००५ अंतर्गत रक्कम		सायं.५.०० वा.			
बदलापूर पश्चिम - पिन कोड: ४२१५०३	रु.१,९७,९३९/- (रुपये		। साथ.५.००वा.			
   तसेच:- दुकान क्र.२ पँगोंग तलाव, मोतीराम	एक लाख सत्त्याण्णव					
लिकव्ह्यू, एनए, बोराड पाडा रोड, बदलापूर	हजार नऊशे एकोणचाळीस					
(प), बदलापूर, महाराष्ट्र - ४२१५०३	फक्त) तसेच सदर सूचना					
	प्राप्त तारखेपासून ६०					
ताबा दिनांक व ताबाचा प्रकार	दिवसांच्या आत करारदराने					
२३.०७.२०२२ - वास्तविक ताबा	पुढील व्याजासह जमा					
	करावी.					
<b>ज्ञात अधिभार</b> अज्ञात	सूचना दिनांक					
	१६.०३.२०२२					

१६.०३.२०२२ विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म, प्रशिक्षण आणि इतरांसाठी शीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या http://shriramhousing.in/e-auction-

Residential <mark>या वेबसाइटला भेट देऊ शकतात.</mark> सरफायसी कायदा २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचनाः

तारणकर्ता/कर्जदारांना लिलावापूर्वी पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची शेवटची संघी दिली जाते, असे न झाल्यास वरील वेळापत्रकानुसार सुरक्षित मालमत्ता विकल्या

तारणकर्ता/कर्जदारांना मालमत्तेच्या आत असलेल्या सर्व जंगम वस्तू परत घेण्याची विनंती आहे.

टिप: कृपया लक्षात ठेवा की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्तांना स्पीड/नोंदणीकृत पोस्टाने विक्री सूचना जारी करणार आहे. जर ते कोणत्याही पक्षाकडून प्राप्त झाले नाही तर, विक्री नोटीसचे हे प्रकाशन सेवा पर्यायी पद्धती म्हणून मानले जाऊ शकते.

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : बदलापूर दिनांक : २६.०४.२०२४ श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड